



# Liberalisation



## **LIBERALISATION** --Def.-----

□ “Relaxation of various government restriction in the areas of social & economical policies”

“सामाजिक आणि आर्थिक धोरणांच्या क्षेत्रात सरकारच्या विविध निर्बंधांत शिथिलता”

□ "Education that frees a person from all shrinking taxes"

‘ व्यक्तीच्या सर्व संकुचीत करणापासून मुक्तता करून स्वतंत्र करणारे शिक्षण’

□ “स्वतंत्र माणसाला साजेसे शिक्षण याद्वारे बौद्धिक ,मानसिक व अध्यात्मिक विकास होतो त्याला उदारमतवादी शिक्षण म्हणतात”

□ “ माणसाला गुलामगिरीतून सोडवून त्याला स्वतंत्र बनविणारे शिक्षण म्हणजे उदारीकरण ”

## Meaning

- Liberalisation of the economy means to free it from direct or physical controls imposed by the government.

Economic reforms were based on the assumption that market forces could guide the economy in a more effective manner than government control.

Examples of one of other undeveloped countries like Korea, Thailand, Singapore, etc.

That had achieved rapid economic development as a result of liberalization were kept in consideration.

# Reforms taken during Liberalisation


- Abolition of industrial licensing and registration
- Liberalizing the MRTP act
- Freedom for expansion and production
- Increase in the investment limit of the small industries
- Freedom to import capital goods
- Freedom to import technology
- Free determination of interest rates

# Impact of liberalization on education

1. Research based career संशोधन आधारित करिअर
2. Interdependent परस्परावलंबित
3. Intellectual & spiritual development बौद्धिक आणि आध्यात्मिक विकास
4. Professionalism , social knowledge & political knowledge व्यावसायिकवाद, सामाजिक ज्ञान आणि राजकीय ज्ञान
5. Developed through culture संस्कृतीतून विकास होतो
6. Broad attitude व्यापक दृष्टीकोन



# Commercialization of Education





## Commercialization ---- व्यापारीकरण

def— “Requirement on basis of production”

उत्पादनाच्या आधारे गरज ”

### Impact on Education

1. Social needs सामाजिक गरजा

2. Profit there is education नफा तेथे शिक्षण आहे

3. Thought of profit & loss नफा आणि तोटा याचा विचार केला

4. Education on basis of need गरजेनुसार शिक्षण

## Impact on Education

5. Education become a object of business

शिक्षण ही व्यवसायाची वस्तू बनते

6. Effect on Higher education उच्च शिक्षणावर प्रभाव

7. Commercialization of teacher education शिक्षक शिक्षणाचे व्यापारीकरण

8. Increase in tuition fee शिकवणी शुल्कामध्ये वाढ



# Marketization बाजारीकरण

## meaning --

*'The act or process of entering into ,participating in ,introducing free market economy'*

*‘मोफत बाजारीकरण अर्थव्यवस्थेचा परिचय करून देणे, त्यात भाग घेणे, भाग घेण्याची कृती किंवा प्रक्रिया’*

*“एका विशिष्ट ठिकाणी जेथे वस्तूंची देवाण घेवाण होते त्याला बाजारीकरण म्हणतात .”*

## Impact on Education

1.Students take admission through his/her wishes  
विद्यार्थी त्याच्या इच्छेनुसार प्रवेश घेतात

2.Sudents gets information through advertisement  
विद्यार्थ्यांना जाहिरातीद्वारे माहिती मिळते

**3.Effects on quality in terms of performance**  
कामगिरीच्या बाबतीत गुणवत्तेवर परिणाम

**4.Effects on quality in terms Innovation**  
नवीन उपक्रमच्या दृष्टीने गुणवत्तेवर परिणाम

**5.Effects on Accessibility** प्रवेशयोग्यतेवर परिणाम

**6.Effects on Efficiency**  
कार्यक्षमतेवर परिणाम

Thank You

**Thank  
You**

